

[6315]-419

T.Y. B.Com.

**BANKING AND FINANCE - III**

**366 - (B) : Banking Law and Practices in India  
(2019 Pattern) (Semester - VI)**

*Time : 2½ Hours]*

*[Max. Marks : 50*

*Instructions to the candidates:*

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

**Q1) A) Fill in the blank (any Five)**

**[5]**

- i) Secured loan means a loan secured by
  - a) Personal
  - b) pledge
  - c) Without pledge
- ii) Cyber crime is committed by
  - a) Internet
  - b) Computer
  - c) a and b
- iii) Information Technology Act \_\_\_\_\_ year passed.
  - a) 1999
  - b) 2000
  - c) 2008
- iv) \_\_\_\_\_ Can file a criminal case against the dishonour of the cheque
  - a) payer
  - b) payee
  - c) both a and b
- v) \_\_\_\_\_ is the lien of the bank.
  - a) General lien
  - b) Specific lien
  - c) Negative lien
- vi) \_\_\_\_\_ Bank collecting the amount of the customer's cheque.
  - a) Paying bank
  - b) Collecting bank
  - c) None of these

**B) Match the pairs :**

**[5]**

- |                           |                                              |
|---------------------------|----------------------------------------------|
| i) Cyber crime            | a) Withoutpledge                             |
| ii) Paying Bank           | b) Non-Legal Remedial Scheme                 |
| iii) restructuringof loan | c) Real time gross settlement                |
| iv) RTGS                  | d) paying the amount of the customers cheque |
| v) Unsecured loan         | e) Spamming                                  |

**Q2) Short Note (Any two)**

**[10]**

- a) Rights of Collecting Bank.
- b) Garnishee order
- c) Hacking
- d) LokAdalat

**Q3) a) Explain the types of cyber crime in banking business.**

**[8]**

- b) Explain the duties of paying bank.

**[7]**

**Q4) a) ExplainNon-legal measures of loan recovery.**

**[8]**

- b) Explain thebank Obligations of secrecy of account

**[7]**



PC-1085

[6315]-419

T.Y. B.Com.

BANKING AND FINANCE - III

366 - (B) : Banking Law and Practices in India  
(2019 Pattern) (Semester - VI)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास ]

[ एकूण गुण : 50

- सूचना : 1) सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.  
2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

- 
- प्रश्न 1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणतेही पाच) [5]
- i) सूरक्षित कर्ज म्हणजे ..... घेऊन दिलेले कर्ज  
अ) वैयक्तिक जामीन  
ब) तारण  
क) विना तारण
- ii) सायबर गुन्हा ..... द्वारे केला जातो  
अ) इंटरनेट  
ब) संगणक  
क) अ आणि ब
- iii) माहिती तंत्रज्ञान कायदा ..... समंत झाला.  
अ) 1999 ब) 2000  
क) 2008
- iv) ..... हा धनादेशाचा अनादर करणाऱ्यावर फौजदारी खटला दाखल करू शकतो  
अ) पैसे देणारा  
ब) पैसे घेणारा  
क) अ आणि ब दोन्ही
- v) ..... हा बँकेचा धारणधिकार आहे.  
अ) सामान्य धारणधिकार  
ब) विशिष्ट धारणधिकार  
क) नकारात्मक धारणधिकार
- vi) ग्राहकाच्या धनादेशाची रक्कम वसूल करणारी बँक .....  
अ) प्रदाई बँक ब) वसुली बँक  
क) या पैकी नाही

ब) जोड्या जुळवा.

[5]

- i) सायबर गुन्हा
- ii) प्रदाइ बँक
- iii) कर्जाची पुनर्रचना
- iv) आर.टी.जी.एस.
- v) अ सूरक्षित कर्ज

- अ) विना तारण
- ब) बिगर कायदेशीर उपाय योजना
- क) रियाल टाइम ग्रॉस सेटलमेंट
- ड) ग्राहकांच्या धनादेशाची रक्कम अदा करणारी
- इ) स्पमिंग

प्रश्न 2) टिपा लिहा (कोणत्याही दोन)

[10]

- अ) सवूली बँकेचे हक्क.
- ब) गार्निश ऑर्डर
- क) हँकींग
- ड) लोक अदालत

प्रश्न 3) अ) बँक व्यवसायातील सायबर गुन्हा याचे प्रकार स्पष्ट करा.

[8]

ब) प्रदाइ बँकेचे कर्तव्य स्पष्ट करा.

[7]

प्रश्न 4) अ) कर्ज वसुलीच्या बिगर कायदेशीर उपाय योजना.

[8]

ब) खात्याच्या गुप्तते संबंधी बँके वरील बंधने

[7]

